

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,
पांना देण्यात आलेले विषय.

महाराष्ट्र शासन,
ग्राम विकास व जनसंधारण विभाग,
परिपत्रक क्रमांक : मविसे १०९९/प्र.क्र. ३०१९/१०

मंत्रालय, मुंबई-४००० ३२

दिनांक- १६ ऑक्टोबर १९९९

बाबत :- शासन निर्णय, ग्राम विकास व जनसंधारण विभाग, क्रमांक :
मविसे १०९९/प्र.क्र. २०५२/१० दिनांक १६ ऑक्टोबर १९९९

परिपत्रक :-

शासन निर्णय, ग्राम विकास व जनसंधारण विभाग, क्रमांक : मविसे-
१०९९/प्र.क्र. २०५२/१०

दिनांक १६ ऑक्टोबर, ९९

[हिंगोली,
गोंदिया,
नाशिक व
महाराष्ट्र
वगळता]

अन्वये राज्यातील २९ जिल्हा परिषदेसाठी/प्रत्येकी एक याप्रमाणे अतिरिक्त
मुख्य कार्यकारी अधिकारी पांचवी पदे निर्माणा-करण्यात आली आहेत. त्यामुळे,
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पांचशाकडे प्रपत्रा "अ"मध्ये दर्शविल्याप्रमाणे
विभाग/विभाग सोपविण्यात येत आहेत.

२. उरीत निर्माणाव्यतिरिक्त, सर्व जिल्हा परिषदेतील कामकाजात
एकस्यता आणायी आणि संबंधित अधिका-यांच्या कामाचे मूल्यमापन करणे
आयुक्त व शासन पांना तीर्हकर व्हावे, यासाठी संबंधित अधिका-यांना
रकदा देण्यात आलेल्या विभागांमध्ये बदल केला जाणार नाही, असाही निर्णय
शासनाने घेतला आहे. तथापि, विभागातील/जिल्हा परिषदेतील स्वातंत्र्य
वस्तुस्थिती, विभागातील/जिल्हापातील कामकाज सुरळीत चालण्याच्या
दृष्टीकोनातून विचार करून अववादात्मक प्रकरणांमध्ये विभागांमध्ये आयुक्त
संबंधित अधिका-यांना पूर्वी देण्यात आलेल्या विभागांमध्ये बदल करू शकतील.
मात्रा त्यासाठी शासनाने पूर्ण परवानगी द्यावी आवश्यक राहिल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

राज्यपाल

[सू. शा. साटविलकर]

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

इति,
सर्व विभागांमध्ये आयुक्त,
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
सर्व जिल्हाधिकारी
सर्व मंत्रालयीन विभाग
ग्राम विकास व जनसंधारण विभागाची सर्व कार्यसिने
हाकाणी सचिव, मंत्रालयी [ग्राम विकास]
स्वीय सहाय्यक सचिव [ग्राम विकास विभाग]
स्वीय सहाय्यक सचिव [जनसंधारण विभाग]

- * सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग [पत्रागते]
महालेखापाल, [लेखा व अनुज्ञेयता] महाराष्ट्र -१ मुंबई/२ नागपुर
संचालक, लेखा व कोषागारे महाराष्ट्र राज्य, मुंबई
निम्न नस्ती का.क. १० ग्राम विकास व जनसंपादन विभाग.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देण्यात आलेले विषय/विभाग.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिका-यांची पदे निर्माण करण्याचा निर्णय ग्राम विकास विभागाने घेतला असल्यामुळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे जिल्हा परिषदेमधील खालील विषय/विभाग सैनियंत्रणासाठी देण्यात येत आहेत. या विभागांच्या योजना अंमलबजावणीसाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पूर्णतः जबाबदार राहतील. तसेच या विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या प्रशासकीय सैनियंत्रणाखाली राहतील.

१. कुटुंब विभाग.
२. गुरु संवर्धन विभाग.
३. रंधायत विभाग.
४. समाज कल्याण विभाग.
५. महिला व बाल कल्याण विभाग.
६. उप मुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बाल कल्याण [एकात्मिक बाल विकास सेवा]
७. मुख्य कार्यकारी अधिका-यांनी राज्य शासनाच्या संमतीने प्रदान केलेले इतर विषय/ विभाग.

उपरोक्त विभागांच्या कामांच्या परिच्छेदोत्तर्गत पूर्वी असेल ते सर्व कामे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या सैनियंत्रणाखाली राहतील.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिका-यांचे प्रशासकीय अधिकार त्यांना दिलेल्या विभागापुरते विषय निहाय खालील प्रमाणे राहतील.

१. [अ] आस्थापना

१. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या अधिपत्याखाली विभाग प्रमुखांचे गोपनीय अड्डास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लिहतील व ते अड्डात मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिस्वाक्षरीत कसून संबंधित विभागाच्या प्रमुखाकडे पुनर्विलोकनासाठी पाठवतील.
२. या विभागात काम करणा-या वर्ग-२ अधिका-यांचे गोपनीय अड्डास संबंधित विभाग प्रमुख लिहून पुनर्विलोकनासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे सादर करतील.
३. विभागांतर्गत काम करणा-या सर्व कर्मचा-यांच्या सर्व प्रकारच्या रजा [असाधारण रजा सोडून] मंजुरीचे अधिकार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे असतील.
४. अधिका-यांच्या/कर्मचा-यांच्या सेवा जुस्तोकेत प्रतिस्वाक्षरी करणे.
५. अधिका-यांच्या/कर्मचा-यांच्या वेतनवाढी मंजूर करणे तसेच कर्मचा-यांची वक्तारोप प्रकरणे मंजूर करणे [सुवर्चो प्रकरणे].
६. उपरोक्त खात्यामधील अधिका-या व कर्मचा-यांचे सर्व प्रकारचे वेतन निश्चित व अतिरिक्त कार्यभार भत्ता मंजुरीचे अधिकार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना राहतील.

ब] आर्थिक

महाराष्ट्र जिल्हा परिषद व संचायत समिती अधिनियम १९६१ व जिल्हा परिषद सेवा संहिता १९६८ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रगतनीय व आर्थिक मंजुरीचे अधिकार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अधिपत्याखालील विभागापुरते राहतील.

क] इतर

मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आकस्मिक खर्चाच्या ज्या मर्यादा आहेत त्याच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लागू राहतील.

ड] अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे गोपनीय अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी हे लिहीतील व विभागीय आयुक्त पुनर्विलोकित करतील.

उपरोक्त बाबती मग्यता अन्य सर्व प्रकारचे व सर्व प्रकरणातील संपूर्ण अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे राहतील.